

ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सार्वजनिक प्रकल्पांसाठी सदर जमिनीची मागणी प्राप्त नसल्याची खात्री करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०१८/प्र.क्र.२५६/योजना-१०

बांधकाम भवन, २५ मईबान रोड,

फोर्ट, मुंबई - ४०० ००९.

तारीख: १३ ऑगस्ट, २०१९

वाचा :-

१) शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०१७/प्र.क्र.३४८/योजना-१०, दि.१६.०२.२०१८

२) शासन निर्णय क्रमांक: समक्रमांक दि. २०.०८.२०१८

प्रस्तावना :-

सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण संदर्भाधिन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विस्तृत मार्गदर्शक सूचना वरील संदर्भ क्र. २ येथील परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यावर अतिक्रमण धारकास अतिक्रमण नियमानुकूल केल्याचे आदेश देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि, असे आदेश देण्यापूर्वी सदर जमिनीची सार्वजनिक प्रकल्पाकरिता मागणी प्राप्त झालेली नाही याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणानुसार संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यावर अतिक्रमण धारकास अतिक्रमण नियमानुकूल केल्याचे आदेश देण्यापूर्वी सदर जमिनीची केंद्र शासन/राज्यशासन/इतर शासकीय /निमशासकीय व अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून सार्वजनिक प्रकल्पाकरिता मागणी प्राप्त झालेली नाही याची खातरजमा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी करावी.

२. प्रस्तुत कार्यवाही करण्यासाठी आवश्यकता असल्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे सहकार्य घेण्यात यावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१९०८१३११५४२००२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(हे.सु.पाठक)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव
२. मा.राज्यमंत्री, (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव
३. मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव
४. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
५. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव /सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग (सर्व), मंत्रालय , मुंबई
६. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्योती अभियान, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
८. सर्व जिल्हाधिकारी
९. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१०. उप आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
११. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई.
१२. प्रकल्प संचालक ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व)
१३. निवड नस्ती (योजना-१०)